

WHITE ORGANIC AGRO LIMITED

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(FORMERLY KNOWN AS WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED)

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com| Email: <u>info@whiteorganicagro.com</u> | CIN: L01100MH1990PLC055860

19th August, 2022

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

<u>Subject</u>: Submission of Newspaper Publication

Ref: Regulation 30 & Schedule III Part A of SEBI (LODR) Regulations, 2015

Script Code: 513713

Dear Sir/Madam,

Exchange and stakeholders are requested to take on record newspaper publication made in pursuance of regulation 47 of SEBI (LODR) Reg, 2015 with respect to publication of financial results for the quarter and financial year ended 30th June, 2022, duly approved at the Meeting of Board of Directors.

Kindly take the above on your record.

Yours Faithfully,

For, White Organic Agro Limited

DIM: 02121020

Date:13.08.2022

FE SUNDAY

(Rs in Lakhs except EPS)

INTERWORLD DIGITAL LIMITED

CIN:L72900DL1995PLC067808
Regd. Off.: 701, Arunachal Building, 19, Barakhamba Road, Connaught Place, New Delhi- 110001 Phone: 011-43571044-45; Fax: 011-43571047, Website: www.interworlddigital.in, Email: interworlddigital.in@gmail.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2022 (Un-audited)	Quarter ended 30.06.2021 (Un-audited)	Year ended 31.03.2022 (Audited)
1	Total income from operations (net)	0.91	0.00	9.42
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or Extraordinary items)	(4.21)	(4.31)	(9.49)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or Extraordinary items)	(4.21)	(4.31)	(3811.40)
1	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or Extraordinary items)	(4.21)	(4.31)	(3769.21)
5	Total comprehensive income for the period {Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)}	(4.21)	(4.31)	(3769.21)
3	Equity Share Capital	4783.77	4783.77	4783.77
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(19)	3611.43
3	Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operation)	2025	65965	content
	Basic:	0.00	0.00	(0.79)
	Diluted:	0.00	0.00	(0.79)

Quarter ended June 30, 2022 filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Financial Results is available on the BSE's website, i.e., www.bseindia.com and on the Company's website www.interworlddigital.in

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the

For and on behalf of Board Directors of

DIN: 00090423

Interworld Digital Limited Peeyush Kumar Aggarwal Place: New Delhi

RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

CIN- L45100MH1981PLC024344

REGISTERED OFFICE ADDRESS: 411, Atlanta Estate Premises Co. Op. Society Limited, G. M. Link Road, Goregaon (East), Mumbai-400063 Tel: 40238226 / 40046011 Fax: 23805870 Email: rajkamalsynthetics@gmail.com

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2022

Rs. In lac, except EPS)

Sr.	Particulars	for the Quarter ended on		For the year ended on
No	raiticulars	30-06-2022	31-06-21	31-03-2022
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)
1	TOTALINCOME		~	0.01
2	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.30)	(0.05)	(40.73)
3	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX, (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.30)	(0.05)	(40.73)
4	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.30)	(0.05)	(40.67)
5	EQUITY SHARE CAPITAL	650.00	650.00	650.00
6	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	(555.29)	(559.41)	(557.16)
7	EARNING PER SHARE (OF RS 10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUING OPERATION)	2000	Massad. General	1400004
	1.BASIC	(0.02)	(0.00)	(0.63)
	2.DILUTED	(0.02)	(0.00)	(0.63)

The un-audited results for the quarter ended on June 30, 2022 were reviewed by the audit committee and approved by the board of directores in its meeting held on August 13, 2022.

The above is an extract of detailed format of quaterly financial results filled with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements.) Regulations, 2015. The full format is available on BSE Website and also on the company's website www.rajkamalsynthetics.com For and on behalf of the Board of Directors

Ankur Ajmera Place: Mumbai Managing Director Date: 13-Aug-2022 DIN: 07890715

AANCHAL ISPAT LIMITED

CIN: L27106WB1996PLC076866 Registered Office: Mouza - Chamrail, NH 6, Howrah, West Bengal - 711114

Email: info@aanchalispat.com, Tel: 03212-246121, Website: www.aanchalispat.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

TOK THE GOAKTEK EN	IDED JOINE JO	, 2022	1000000	
PARTICULARS	3 months ended 30.06.2022	3 months ended 31.03.2022	3 months ended 30.06.2021	Year ended 31.03.2022
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations (net)	4,515.99	4,569.43	3,399.89	17,544.62
Net Profit/(Loss) for the period (Before tax Exceptional and/or Extraordinary items)	(261.96)	(79.77)	(167.83)	(475.69)
Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(261.96)	(79.77)	(167.83)	(475.69)
Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(261.96)	42.83	(167.83)	(353.09)
Total Comprehensive Income for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)	(261.96)	45.22	(167.83)	(350.70)
Equity Share Capital	2,085.38	2,085.38	2,085.38	2,085.38
Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year)	(8)		180	
Earning Per Share (Rs.10/- each)				
Basic: (in Rs)	(1.26)	0.22	(0.80)	(1.68)
Diluted: (in Rs)	(1.26)	0.22	(0.80)	(1.68)

The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended 30th June, 2022 Unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Financial Results are available on the BSE websitewww.bseindia.com and on the Company website http://www.aanchalispat.com/financials.html#financials

2 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13TH August, 2022.

For Aanchal Ispat Limited

Mukesh Goel Place: Kolkata (Managing Director) Date: 13.08.2022 (DIN: 00555061)

WHITE ORGANIC AGRO LIMITED

CIN: L01100MH1990PLC055860 Reg Off: 312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077; India Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 (Rs. In Lacs except EPS) June 30, 2022 June 30, 2021 Current Quarter Previous Year ended / Year to | corresponding **Particulars** date figures Quarter (Unaudited) (Unaudited) 1896.44 Total income from operations (net) 6846.02 Net Profit / (Loss) from ordinary activities after tax 182.67 380.36 Net Profit / (Loss) for the period after tax 182.67 (after Extraordinary items) 380.36 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] * Equity Share Capital 3500 3500 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each) 1.09 0.52 Basic: Diluted: 1.09 0.52 Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) 1.09 0.52 Basic: Diluted: 1.09 0.52 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites, - www.bseindia.com and on the website of the Company: http://whiteorganicagro.com/ By and on behalf of the Board of Directors

For White Organic Agro Limited

Darshak Rupani Managing Director 12-Aug-22 DIN: 03121939

TITAGARH WAGONS LIMITED CIN: L27320WB1997PLC084819 Registered Office: 756, Anandapur, E M Bypass, Kolkata - 700107

Tel: 033-40190800, Fax: 033-40190823, E-mail: corp@titagarh.in, Website: www.titagarh.in

EXTRACT	FOF UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR T	HE QUARTER ENDED JUNE 30, 2022
11075500000	ald the college of the Depth of the March of the college of the Co

			STAND	ALONE		CONSOLIDATED				
	Particulars		Quarter Ende	d	Year Ended	Quarter Ended		Year Ended		
	rainoulais	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.20201	31.03.2022	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	43,689.39	42,452.82	34,475.41	1,49,767.71	53,854.90	49,867.35	51,628.39	1,96,662.75	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	2,836.57	2,729.92	2,823.97	10,747.76	602.97	-449.84	2,530.12	4,208.96	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,836.57	2,729.92	2,823.97	10,747.76	602.97	-1,763.28	2,530.12	2,895.52	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	2,263.38	2,104.59	2,064.33	7,940.62	-6.47	-2,530.57	1,739.42	-68.55	
5	Total Comprehensive Income for the period	2,112.21	2,278.04	2,090.82	8,511.21	-224.76	-2,331.24	1,965.74	503.93	
6	Equity Share Capital	2,391.42	2,391.42	2,387.75	2,391.42	2,391.42	2,391.42	2,387.75	2,391.42	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)		=.	4.0	93,382.91	00	20		81,821.40	
8	Earnings Per Share (EPS) (Face value of Rs. 2/- each)								E38095000	
	Basic (*not annualised)	1.89	1.75	1.73	6.65	0.10	-2.09	1.46	-0.03	
	Diluted (*not annualised)	1.89	1.75	1.73	6.65	0.10	-2.09	1.46	-0.03	

- 1 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held
- 2 The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended on 30th June, 2022 are available on the Stock Exchange websites: www.nseindia.com and

www.bseindia.com; and on the Company's website: www.titagarh.in

For and on behalf of Board of Directors Place: Kolkata **Anil Kumar Agarwal** Date: 13th August, 2022 Director(Finance) & Chief Financial Officer

FINE - LINE CIRCUITS LIMITED

CIN NO: L72900MH1989PLC13521 REGD.OFFICE: 145 SDF - V, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096. Email: fineline@fineline.co.in

Phone No: 022 2829 0244/245, Fax No: 022 2829 2554, Website: www.finelineindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2022 (Rs. in Lakhs except EPS)

Sr.	Particulars		Quarter Ended				
No.	STATE OF THE PROPERTY OF THE P	30.06.2022 Unaudited	31.03.2022 Audited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited		
1)	Total Income from operations (Net)	670.35	774.90	775.81	3014.02		
2)	Net Profit from Ordinary Activities before Tax	5.11	26.89	17.78	91.71		
3)	Net Profit from Ordinary Activities after Tax	3.98	24.79	16.83	87.97		
4)	Total Comprehensive Income after Tax	3.98	21.23	16.83	84.41		
5)	Paid up equity share capital-						
1000	(Face value of Rs.10/- each)	482.65	482.65	482.65	482.65		
6)	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown						
0023	in the Balance Sheet of previous year)				349.98		
7)	Earning Per Share (EPS) (before extraordinary items)						
	(of Rs. 10/- each -Not annualised)						
П	(a) Basic & Diluted	0.08	0.52	0.35	1.83		
8)	Earning Per Share (EPS)(after extraordinary items)						
	(of Rs. 10/- each -Not annualised)						
	(a) Basic & Diluted	0.08	0.52	0.35	1.83		

Notes:

- 1) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended.
- 2) The above is an extract of the Detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discloure Requirements) Regulations, 2015 and the full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website bseindia.com and on the website of the Company at www.finelineindia.com

By Order of the Board RAJIV B. DOSHI DIN: 00651098

Place: Mumbai Date: 13 August 2022 **Executive Director**

THE INDIAN WOOD PRODUCTS COMPANY LIMITED

CIN: L20101WB1919PLC003557

Regd Office: 9, Brabourne Road, Kolkata - 700 001 Email id: iwpho@iwpkatha.co.in, Website: www.iwpkatha.com, Phone: 82320 23820, Fax: 033 - 22426799

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

FOR THE QUAR	RTER END	ED 30TH	JUNE, 202	22			(Rs	. in Lakhs)	
Particulars		STANA	DLONE		CONSOLIDATED				
Farticulars	14222-00000000	Quarter Ender	d	Year Ended		Quarter Ended	d	Year Ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Total Income From Operation	4,993.76	4,982.17	4,227.03	17,789.63	4,993.76	4,982.17	4,227.03	17,789.63	
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary item)	46.90	218.96	(59.75)	(118.19)	44.29	222.23	(47.59)	(72.93)	
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	46.90	218.96	(59.75)	(118.19)	44.29	222.23	(47.59)	(72.93)	
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	38.71	229.56	(57.91)	(103.73)	36.10	232.83	(45.75)	(58.47)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	49.04	261.91	(55.57)	(64.36)	46.43	269.73	(43.41)	(14.55)	
Equity Share Capital (Face Value Rs. 2/- each)	1,279.75	1,279.75	1,279.75	1,279.75	1,279.75	1,279.75	1,279.75	1,279.75	
Reserves excluding Revaluation reserve	2	(2)	554	34,028.25			72	33,845.37	
Earnings per share(Basis & Diluted) (Face value Rs. 2/- per share)	0.06	0.36	(0.09)	(0.16)	0.06	0.36	(0.07)	(0.09)	

 The above is an extract of the detailed format of Quarterly Result filled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the stock exchange's website i.e. www.bseindia.com and also at the website of the Company i.e. www.iwkatha.com.

> By Order of the Board For The Indian Wood Products Co Ltd Krishna Kumar Mohta

2 F 3 F 4 F 5 (6

9 E

McNally Bharat Engineering Company Limited CIN: L45202WB1961PLC025181

Regd. Office: 4 Mangoe Lane, Kolkata 700 001 Website:www.mcnallybharat.com, Email id: mbecal@mbecl.co.in Phone no: (033) 4459 1212

Statement of Unaudited I	Financial Re	sults for	The Quar	ter Ended	d 30th Jur	ne, 2022		i		
				(All figures in	Rs. Lacs, u	nless other	wise stated)		
Standalone Consolidated										
0.200 8800 9780	For	the Quarter en	ded	Year ended	For	the Quarter en	ided	Year ended		
Particulars	30.06.2022	30.06.2021	31.03.2022	31.03.2022	30.06.2022	30.06.2021	31.03.2022	31.03.2022		
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)		
Total Income from operations	5,190.20	6,187.18	5,395.98	25,270.74	9,167.46	9,116.28	10,853.19	42,426.74		
Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional items)	(104,421.79)	(1,443.23)	(6,355.65)	(7,714.23)	(104,566.43)	(1,592.66)	(7,621.41)	(9,002.35)		
Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	(104,421.79)	(1,443.23)	(6,355.65)	(7,714.23)	(104,566.43)	(1,592.66)	(10,696.41)	(12,077.35)		
Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	(104,421.79)	(1,443.23)	(6,355.65)	(7,714.23)	(104,566.43)	(1,592.66)	(10,696.41)	(12,055.35)		
Other Comprehensive Income (net of tax)	10.70	4.44	33.91	42.79	19.37	5.44	(9.88)	77.79		
Total Comprehensive Income for the period	(104,411.09)	(1,438.79)	(6,321.74)	(7,671.44)	(104,547.05)	(1,587.22)	(10,706.29)	(11,977.56)		
Equity share Capital	21,157.08	21,157.08	21,157.08	21,157.08	21,157.08	21,157.08	21,157.08	21,157.08		
Reserves (excluding Revaluation Reserve)		, Ife:		(22,796.45)		. 9		(38,464.98)		
Earning per Share (EPS) for the period (Face value Rs.10/- per share) -Basic (Rs.)	(49.36)	(0.68)	(3.00)	(3.65)	(49.41)	(0.75)	(4.67)	(5.32)		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE (www.bseindia.com) & NSE (www.nseindia.com) and shall also be available on the Company website www.mcnallybharat.com . For McNally Bharat Engineering Company Limited (A Company under Corporate Insolvency Resolution Process)

ANUJ JAIN Interim Resolution Professional

SRINIVASH SINGH Director (Suspended)

IBBI/IPA-001/IP-P00142/2017-18/10306

DIN: 00789624

Place: Mumbai

Date: Aug 14,2022

Place: Kolkata

Date: 13.08.2022

(McNally Bharat Engineering Company Limited is under Corporate Insolvency Resolution Process of the Insolvency and Bankruptcy Code 2016. Its affairs, business and assets are being managed by the Interim Resolution Professional, Mr. Anuj Jain, appointed by the National Company Law Tribunal by order dated 29th April 2022 under the provisions of the Code.)



Place: Kolkata

Date: 13.08.2022

SAURASHTRA CEMENT LIMITED

(CIN: L26941GJ1956PLC000840)

Registered Office: Near Railway Station, Ranavay 360 560 (Gujarat)

Phone: 02801-234200 Fax: 02801-234376. Email: cfo@mehtagroup.com Website: www.mehtagroup.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

		Standalone				Consolidated			
Particulars	Q	Quarter Ended			Year Ended Quarter Ended			Year Ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	₹ in Lakhs	
Total Income from Operations	21,658.69	22,913.21	16,815.90	77,266.48	21,663.97	22,927.08	16,816.19	77,285.61	
Profit from Operations before Exceptional	11/100024857638550 0000000000000000000000000000000000		\$253×0.10228104	1001.0271.000.0300 1000.000.000.000	(4)(4)(4)(6)(6)(4)(4)	0.000 00000000000000000000000000000000		1/11/01/20/88/65/1/4 5-45-6	
Items & Tax	(137.28)	(839.65)	2,017.68	736.28	(128.92)	(822.56)	2,015.59	762.64	
Net Profit for the period after Exceptional Items	1/2/14/F (SCHOOL) (SCHOOL)		20/40/01/06/03 20/40/01/06/03	93053505c	01000000000	0.400.000000000000000000000000000000000		20000000000	
and before Tax	(137.28)	(981.31)	2,017.68	594.62	(128.92)	(822.56)	2,015.59	762.64	
Net Profit for the period after Tax	(108.69)	(744.40)	1,290.72	231.16	(102.43)	(588.10)	1,288.63	396.73	
Total Comprehensive Income after Tax	(240.27)	(785.73)	1,593.89	394.93	(234.01)	(629.43)	1,591.80	560.50	
Equity Share Capital	7,033.52	7,031.69	6,989.30	7,031.69	7,033.52	7,031.69	6.989.30	7,031.69	
Other Equity	100000000000000000000000000000000000000		HOLDING THE SAME	45,298.72	8960708846	Philipping to the first	100000000000000000000000000000000000000	45,333.88	
Basic Earnings per Share of ₹ 10 each	250 141		7670000	35775063343377	200000000	200-00-0		9775577757576 5555557	
(not annualised) - In ₹	(0.15)	(1.06)	1.85	0.33	(0.15)	(0.84)	1.84	0.57	
Diluted Earnings per Share of ₹10 each	50000000	1 4705065N	225.55	98508	10000000	\$500,000	000000	2000 C	
(not annualised) - In ₹	(0.15)	(1.05)	1.83	0.33	(0.14)	(0.83)	1.82	0.56	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and company's website scl.mehtagroup.com.

> For Saurashtra Cement Limited (MS Gilotra) **Managing Director**

> > DIN No.: 00152190

By the Order of the Board,



HERANBA INDUSTRIES LIMITED

CIN: L24231GJ1992PLC017315 Registered Office: Plot No. 1504/1505/1506/1 GIDC, Phase-III Vapi Valsad-396195, Gujarat, India, Corporate Office:2nd Floor, A Wing, Fortune Avirahi, Jain Derasar Road, Borivali (West), Mumbai-400092, Maharashtra, India Email: compliance@heranba.com Website: www.heranba.co.in

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

(₹ in Millions except per share data)

			CONSOLIDATED			
SI.	D-di-d	(Quarter Ended	1 0	Year ended	Quarter Ended
No.	Particulars	June 30,2022 I	March 31,2022	June 30, 2021	March 31,2022	June 30,2022
900.090		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1.	Total Income from operations	3663.71	3,549.17	3,556.79	14,697.23	3663.71
2	Net Profit/(loss) for the Period (before tax, exceptional items)	442.64	582.64	643.10	2,552.50	439.94
3	Exceptional items (expenses)	2	2	20	-	7.5
4	Net profit/(loss)for the period before tax (after exceptional items)	442.64	582.64	643.10	2,552.50	439.94
5	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	337.08	425.76	473.87	1,890.63	334.37
6	Total comprehensive income/(loss) for the period	333.80	417.21	476.67	1,891.25	331.09
7	Equity share capital (face value Rs. 10/- each)	400.13	400.13	400.13	400.13	400.13
8	Other Equity			#8 ¹	6,744.45	(5.00)
9	Earnings per share- (face value Rs. 10/- each) Basic (in Rs.)	8.42	10.64	11.84	47.25	8.36
	Diluted (in Rs.)	8.42	10.64	11.84	47.25	8.36

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of the Quarterly Financial Results is available on the stock exchanges website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com also on the company's website "www.heranba.co.in". The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the board of directors in their respective meetings held on August 12,2022

 The previous financial period figures have been regrouped/rearranged/restated wherever considered necessary. By order of the Board For Heranba Industries Limited

Raghuram K. Shetty Managing Director DIN: 00038703

financialexp.er

Place: Mumbai

Date August 12, 2022

Chairman and Managing Director (DIN: 00702306)

मुंबई लक्षदीप 🔇

भिमा कारखाना करणार १० लाख मेट्रीक

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, our clients are

proposing to purchase Flat No. C-203,

Originally numbered 208, in Raishree

Co-Operative Housing Society Ltd., situated

at Deolwadi, off. Sahar Road, Chakala

Andheri (East), Mumbai 400 099, bearing CTS Nos. 177, 178, 184 & 185 of Village Chakala,

Taluka Andheri in the Registration District of Mumbai Suburban, from its current owner

Any person or persons having any claim against or in the aforesaid property by way of

inheritance, mortgage, possession, sale, gift,

lease, lien, charge, trust, maintenance

easement, transfer, license, understanding arrangement either agitated in any litigation

or otherwise or any other right or interest whatsoever are hereby required to make the

same known in writing to the undersigned

within a period of 14 (fourteen) days from the

If no claim is made as aforesaid our clients

will be at liberty to complete the transaction

in respect of the said proposal without any

reference or regard to any such purported claim, right or interest which shall be deemed

to have been waived for all interests and

purposes and not binding on our clients.

Dated on this 15th day of August 2022 a

C. P. Road Kandivali (E), Mumbai 101.

PUBLIC NOTICE

Mr. Taiyebally Jafferbhai Harnesswalla, member of the Vic Mon Co-Operative Housing Society Ltd., having address a

Church Road, Marol, Andheri (East) Mumbai - 400 059 and holding Flat No. A

402 in the building of the society died of 14/07/2022, without making an

nomination. Mrs. Sajeda Taiyebally Harnesswalla and

Mrs. Sakina Murtaza Bharmal (alias Ms

Sakina Taiyaballi Harnesswalla) claim to be the only legal heirs of late Mr. Taiyebally Jafferbhai Harnesswalla and

have made an application to the Society

for transmission of the shares, rights, title

and interest of the deceased member.

The society hereby invites claims

objections from any other heir or heirs of

other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interes

of the deceased member in the capital property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of 15 (Fifteen) days from the 15 (Fifteen) days fro

this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in

the capital/ property of the society. If n claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interes

of the deceased member in the capital

property of the society in such manner a

is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased

member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the

For and on behalf of the Vic-Mon Co

Date: 15/08/2023

Legal Remedies

Advocates, High Court

Shantiniwas CHS Ltd.

Office No.2. Ground Floor

date of publication hereof.

Mr. Nandkumar Narayan Joshi.

टन ऊस गाळप

सोलापूर, दि. १४ : चालू वर्षात गळीत हंगामात भीमा सहकारी साखर कारखान्याने दहा लाख मेट्रीक टन उसाचे गाळप व सहा कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्घिष्ट ठेवले असून, ऊस उत्पादक, शेतकरी व कामगारांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रतिपादन पांड्ररंग ताटे यांनी कारखाना प्रशासनाच्या वतीने

टाकळी सिकंदर ता मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगाम ातील मिल रोलर चे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ताटे बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, शेती अधिकारी माणिक पाटील, संचालक राजेंद्र टेकळे, बिबीषन वाघ, दिलीप रणदिवे, गणपत पुदे, अनिल गवळी, सिद्धाम मदने बाळासाहेब चट्हाण, दादासाहेब शिंदे, बापू जाधव, यांच्यासह भारत पाटील, राजू बाबर, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण, चीफ अकाउंटंट नामदेव इंगळे, इंजिनियर आसबे लेबर ऑफिसर भारत पाटील आढीसह शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

पुणे, दि. १४ : पुणे पत्रकार व भैरवी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय अंतर्गत १५० महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर घेण्यात आले. मनपा सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे व वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी घाडगे यांच्या शिबिराचे उद्घाटन हस्ते करण्यात आले.

स्वच्छ पुणे सुंदर पुणे पर्यायाने स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी वर्षभर आरोग्य विभागातर्फे स्वच्छता कर्मचारी योगदान देतात. कचरा व दुर्गंधीत काम करत परिसर स्वच्छ ठेवतात, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे सामाजिक कर्तव्य आहे.

आरोग्य सेवकांच्या आरोग्याची काळजी घेणे सामाजिक जबाबदारी म ानून डॉ. सुचेता भालेराव व डॉ. सचिन भालेराव यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप उपक्रम राबविला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विकास मोरे, मनिषा कोपनर उपस्थित होते. शिबिरात डॉ. नेहा अंबुलगेकर, डॉ. अजयप्रकाश कुलकर्णी, डॉ. प्रियांका बराटे आदींसह मोरया नर्सिंग होम, मोरया पॅथॉलॉजी लॅब यांनी योगदान दिले.

कात्रज बोगद्या मध्ये चारचाकी जळून खाक

पुणे, दि. १४ : कात्रज नवीन बोगद्यामध्ये एक चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली

आहे. अभ्रिशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहितीनुसार, कर्वेनगर येथून सातार्याच्या दिशेने एक कुटुंब चार चाकी वाहनातून कात्रज बोगद्यातून ११ वाजण्याच्या

फोर्बस् ॲन्ड कंपनी लिमिटेड

सीआयएन : L17110MH1919PLC00628 नोंदणीकृत कार्यालय : फोर्बस् बिल्डिंग, चरणजीत राय मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. तुर. क्र. :+ ९१ २२ ६१३५ ८९०० । फॅक्स क्र. : + ९१ २२ ६१३५ ८९० । - इं. क्र. :+ ९१ २२ ६१३५ ८९० । फॅक्स क्र. : + ९१ २२ ६१३५ ८९० । ई–मेल : investor.relations@forbes.co.in | वेबसाइट : www.forber.co.in

सूचना

। कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व त्याअतंर्गत लागू नियमांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीने वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता रु. १०/- च्या पति समभागाकरिता रु. ६५ पतिशेखर (६५०%) विशेष अंतरिम भांशाच्या प्रदानाकरिता नोंद दिनांक म्हणून गुरुवार, दि. २५.०८.२०२२ हा दिवस निश्चित केला आहे.

डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील धारण केलेल्या शेअर्ससंदर्भात विशेष अंतरिम लाभांशाचे प्रदान याकरित डिपॉझिटरीजद्वारे कंपनीस पुरविण्यात आलेल्या तपशिलानुसार संबंधित शेअर्सच्या लाभार्थी मालकांना दि.२५,०८,२०२२ रोजी व्यावसायिक कामकाजाच्या समाप्तीच्या वेळेस प्रदान करण्यात येईल. कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात दि. २५.०८.२०२२ रोजीनुसार सभासदांच्या रजिस्टरमध्ये नावे नोंद असलेल्य सभासदांना लाभांश प्रदान करण्यात येईल.

भासदांनी कृपया नोंद घ्यावी की, सभासदांना विशेष अंतरिम लाभांश हा करपात्र स्वरूपात प्राप्त होईल व कंपनीला आयकर कायत, १९६१ (आयटी कायदा) मध्ये विहित दरांनुसार सभासदांना प्रदानित लाभांशातून उद्गम कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. ज्या सभासदांचे ईमेल आयडीज् कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील अशा सभासदांना आयटी कायद्यांतर्गत लागू टीडीएस तरतुर्दीसंदर्भातील विस्तृत पत्रव्यवहार पाठवण्यात आला आहे व सदर पत्रव्यवहार कंपनीची वेबसाइट www.forbes.co.in वरही उपलब्ध आहे.

भासदांनी कृपया त्यांचा बँक खाते तपशील, पत्ता, ई-मेल पत्ता आदीतील बदल कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफ एजंट्स, सी - १०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३ येथे कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात तसेच डीमटेरियलाइञ्ड् स्वरूपातील भागधारण संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवावेत.

सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.forbes.co.in तसेच बीएसई लि. ची वेबसाइट www.bseindia.com वरही उपलब्ध आहे फोर्बज़ ॲन्ड कंपनी लिमिटेड करित

ठिकाण : मुंबई दिनांक : १३.०८.२०२२

WHITE ORGANIC AGRO LIMITED CIN: L01100MH1990PLC055860 Reg Off: 312A, Kailas Plaza, VallabhBaug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077; India

Reg Oli: 312A, Kalias Flaza, Valiabilibaug Larie, Griatkopai (East), Multibai - 400 077, Iliula							
	Extract of Standalone Unaudited						
	Financial Results for the						
	Quarter ende	ed June 30, 2022					
	(Rs. In L	acs except EPS)					
	June 30, 2022	June 30, 2021					
	Current Quarter	Previous Year					
Particulars	ended / Year to	corresponding					
	date figures	Quarter					
	(Unaudited)	(Unaudited)					
Total income from operations (net)	6846.02	1896.44					
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	380.36	182.67					
Net Profit / (Loss) for the period after tax							
(after Extraordinary items)	380.36	182.67					
Total Comprehensive Income for the period							
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
and Other Comprehensive Income (after tax)] *	-	-					
Equity Share Capital	3500	3500					
Reserves (excluding Revaluation Reserve as							
shown in the Balance Sheet of previous year)	-	-					
Earnings Per Share (before extraordinary items)							
(of Rs. 10/- each)							
Basic:	1.09	0.52					
Diluted:	1.09	0.52					
Earnings Per Share (after extraordinary items)							
(of Rs. 10/- each)							
Basic:	1.09	0.52					
Diluted:	1.09	0.52					
Note: The above is an extract of the detailed forma	t of Quarterly Fina	ncial Results filed					

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites. - www.bseindia.com and on the website of the Company

By and on behalf of the Board of Directors For White Organic Agro Limited

> Darshak Rupani Managing Director DIN: 03121939

(T.P. Devassy)

Hon. Secretary Place : Mumba

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८३पीएलसी०२९३२१

12-Aug-22

नोंदणीकृत कार्यालय: खोली क्र.१-२, कपाडिया चेंबर्स, ५१ भरूच स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई (महाराष्ट्र)-४००००९.

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू लाखात ईपीएस व्यतिरिक्त)

(रु. लाखात, इपाएस व्याद							
		संपलेली तिमाही					
तपशील	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२			
	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४.५१)	(८३.४३)	(୪.७२)	(९३.५०)			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.५१)	(८३.४३)	(୪.७२)	(९३.५०)			
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.५१)	(८३.११)	(୪.७२)	(९३.१८)			
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(8.49)	(८३.११)	(૪.७२)	(९३.१८)			
समभाग भांडवल	२४.९०	२४.९०	२४.९०	२४.९०			
राखिव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार							
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-	५२९.८३			
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)							
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
१. मूळ (रु.)	(9.८9)	(३३.३८)	(9.90)	(३७.४२)			
२. सौमिकृत (रु.)	(9.८9)	(३३.३८)	(9.90)	(३७.४२)			

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्वये

सही/ रघुनंदन खंडेलवाल

दिनांक: १३.०८.२०२२ व्यवस्थापकीय संचालक व सीएफओ ठिकाण: मुंबई डीआयएन:००४०१११३



POONA DAL AND OIL INDUSTRIES LIMITED

CIN: L15313PN1993PLC070263

Regd. Off. E-2, M.I.D.C, Kurkumbh, Tal - Daund, Dist - Pune 413802 Tel. No. (02117) 235901, Fax 235903. Email Id : pdoil@pdbmgroup.com

EXTRACT FROM THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 30TH JUNE, 2022

(ns. iii cakiis except per s					
Sr.			Year Ended		
No.		30.06.2022 Unaudited	31.03.2022 Unaudited	30.06.2021 Unaudited	31.03.2022 Audited
1.	Total Income From Operations (net)	7,639.51	4,119.43	4,739.66	24,337.85
2.	Net Profit / (Loss) from Ordinary activities before tax				
Ш	(before extraordinary items)	33.79	46.60	34.78	188.35
3.	Net Profit / (Loss) from Ordinary activities after tax				
Ш	(before extraordinary items)	28.29	21.10	29.78	139.85
4.	Net Profit / (Loss) for the period after tax				
_	(after extraordinary items)	28.29	21.10	29.78	139.85
5.	Total Comprehensive Income for the period after tax			00.70	
_	(after extraordinary items)	28.29	21.10	29.78	
6.	Equity Share Capital	570.80	570.80	570.80	570.80
7.	Reserves (excluding revaluation reserves as shown in the				
Ш	balance sheet of previous year)	-	-	-	4,799.50
8.	Earning Per Share (Rs.)				
Ш	(Face Value : Rs. 10/-each) (Not Annualized)				
П	Basic	0.50	0.37	0.52	2.45
П	Diluted	0.50	0.37	0.52	2.45

Notes: The Above is an extract of the detailed format of the statement of standalone Unaudited quarter ended results filed with the stock Exchange on 13th August 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing Obligation Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the aforesaid Financial Results are available on the website of the stock exchange www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors

Date: 13th August, 2022

Pradip P. Parakh Chairman & Managing Director (Din No. 00053321)

गाडीच्या पुढील भागातून धूर येत होता. गाडी बाजूला घेऊन Lost my 2018 ICSE सर्वजण खाली उतरले. त्याच ढरम्यान गाडीने पेट घेतला आणि या घटनेची माहिती आम्हाला मिळताच, आम्ही काही मिनिटात घटनार थळी पोहोचलो.

सुमारास जात होते. तेवढय़ात

PUBLIC NOTICE

Shri Yakub Razzak Zakaria along with Mrs. Memuna Yakub Zakaria and Mr

Yaseer Yakub Zakaria was a joint owner held 33.33% i.e. 1/3rd proportionate beneficial right, title and interest in Flat No.801, admeasuring 748.30 sq. fee

equivalent to 69.52 sq. mtrs., carpet area equivalent to 76.50 sq. mtrs., built-up area on 8 th Floor of B-2 Wing, in building

amed "Universal Garden B-Wing" ("that aid flat") situate at C. T. S. No. 288

said flat) situate at C. I. S. No. 268b Village: Bandivali, Taluka: Andheri Mumbai Suburban District, having address at Amrut Nagar, Jogeshwar (West), Mumbai-400102 died intestate or 02.07.2022 ('said deceased'') intestate

vithout making any nomination, leaving behind his wife Mrs. Memuna Yakut Zakaria and son Mr. Yaseer Yakut Zakaria, as his only heirs and lega

epresentatives. ⁄lr. Yaseer Yakub Zakaria only son bein

the heir and legal representative of the said deceased has intended to release his proportionate share in the deceased right title and interest in the said capital/ flat in

avour of his mother Mrs. Memuna Yakul

akaria, the wife of the said deceased b

Actions, the while of the sald deceased by xecuting a deed of release. xny person/persons having any claims of bjections, demand etc., from the heir of

eirs or other claimants, objector of

piectors to the transfer of interest of the

objectors to the transfer of interest of the deceased member in the said flat are required to notify the same to the undersigned within a period of fourteer (14) days from the publication of this notice with certified copies of such documents and other proofs in support or his/her/their claims/objections for transfer of the interest of the said deceased member in the said flat in the said duilding.

nember in the said flat in the said buildir

the address mentioned herein under. If no claims/objections are received within the period prescribed above, the builder

proposed society shall be free to deal with

the said transfer in such a manner as

At Mumbai, on this 15th Day of August

Husain S. Khan, Advocate, Add: 601, The Vishva Prem CHS Ltd. Patel Estate Rd., Jogeshwari (W)

ovided under the law

and copies thereof to the undersigned

सही/-

प्रमख विधि व कंपनी सचिद

NOTICE

10th Cambridge School, Leaving Certificate. (Name Diya Dave, D/o Ujas If Dave). Found/ Seen, Please Contact: 9987273086.

PUBLIC NOTICE

Mr. Abinindra Kumar Misri, a joint member of the POONAM COMPLEX GULMOR Operative Housing Society Limited, having address at 90 Feet Road, Asha Nagar, Kandival East, Mumbai - 400101, and holding Flat No. A-703, in the building of the society, died or 09/09/2019, without making any nomination. Mrs. Aneeta Abinindra Misri & Mr. Bhupesl Abinindra Misri have made an application for transfer of the shares of the deceased member to

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are occurrients and other proofs in support or such relative society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. Acopy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of POONAM COMPLEX GULMOHAR CHS Ltd Hon. Secretary

क्रिधन इन्फ्रा लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २०३, जोशी चेंबर्स, अहमदाबाद स्ट्रीट, कर्नाक बंदर, मस्जीद (पूर्व), मुंबई - ४०० ००९. दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(₹.	लाख

	तपशील	स्थायी			कत्रित			
अ. क्र.		तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	
		३०.०६.२०२२	38.03.7077	३०.०६.२०२१	३०.०६.२०२२	38.03.2022	३०.०६.२०२१	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१५१	१,६७५	५५२	१८७	१,७२५	५५२	
2	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष							
	बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(२१)	(४७२)	(१७)	(२६)	(५०७)	(२१)	
3	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा							
	अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा),	/		,	(,	/	
	सहयोगींचा नफा/(तोटा) समाविष्ट	(११)	(४०,५२३)	(१७)	(१६)	(३९,५५५)	(२१)	
8	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा							
	अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा),	(3.)	()(-)(0,1)	(0.4)	(25)	()(- 0.5 -)	(202)	
ΙΙ,	सहयोगींचा नफा/(तोटा) समाविष्ट कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न	(30)	(४०,४१८)	(१८)	(३६)	(४०,९३०)	(३१२)	
۹	(कालावधीकरिता (क्रूण संवसमावशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य							
	(कालावधाकारता (करपश्चात) नफा/(ताटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश,							
	सहयोगींचा नफा/(तोटा) समाविष्ट	(30)	(४०,४१८)	(१८)	(35)	(४०,९३०)	(३१२)	
ε	समभाग भांडवल	१,८९६		१,८९६		१,८९६		
6	अन्य समभाग	(२९,७७७)	(३३,१५७)	.,	.,	.,	.,	
ا ا	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-)	. , , ,						
	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)							
	अ) मूलभूत	-0.02	-0.40	-0.02	-0.03	-0.43	-0.33	
	ब) सौम्यीकृत	-0.02	-0.40	-0.02	-o.o3	-0.43	-0.33	

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पनरावलोकन करण्यात आलेले असन संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १३.०८.२०२२ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजरी टेण्या आली आहे. सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी दि. ३०.०६.२०२२ रोजे संपलेल तिमाहीकरिताच्या वित्तीय निष्कर्षांचे पुनरावलोकन केलेले आहे.

- यापूर्वी सूचित केल्यानुसार, कंपनीची सिंगापूर येथील उपकंपनी अर्थात रेडीमेड स्टील सिंगापूर प्रा. लि. ही परिसमापन प्रक्रियेअंतर्गत आहे व त्यामुळे तिच्या वित्तीय माहितीच्या अनुपलब्धतेच्या कारणास्तव, वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षांमध्ये ती विचारात घेतली गेली नाही. कंपनीने त्यांच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये यापूर्वीच सदर उपकंपनी रेडीमेड स्टील . सिंगापूर प्रा. लि. मधील त्यांच्या गुंतवणुका व थिकत कर्जे यांची हानी दर्शवलेली आहे. या अनुषंगाने कंपनीच्या वित्तीय स्थितीवर सदर परिसमापनाचा व्यापक परिणाम होत नाही वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कर्षांच्य
- वेबसाइट www.kridhan.com वर उपलब्ध आहे. गत कालावधीची आकडेवारी विद्यमान कालावधीच्या आकडेवारीशी सुसंगत करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनरीचत/पुनर्गठित करण्यात आली आहे. वित्तीय निष्कर्षांतील सर्व आकडेवारी लाख रुपयांच्या जवळच्या संख्येने पर्ण करण्यात आली आहे

विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट (www.bseindia.com/www.nseindia.com) वर व आमच्या कंपनीची

क्रिधन इन्फ्रा लिमिटेड

सही/-अनिल अग्रवाल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन - ००३६०११४

ठिकाण : मुंबई

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED CIN: L67120MH2008PLC178923

Regd. Office: Flat No. C-2/3, KMC No.91, Innovassynth Colony, Khopoli - 410203, Maharashtra Website: www.innovassynthinvestments.in | E-mail: secretarial@innovassynthinvestments.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

(₹ in Lakhs)

		STANDALONE			CONSOLIDATED			
S. No.	Particulars	Quarter ended 30th June, 2022	Year ended 31st March, 2022	Quarter ended 30th June, 2021	Quarter ended 30th June, 2022	Year ended 31st March, 2022	Quarter ended 30th June, 2021	
1	Total Income from Operations	-	-	-	-	-	-	
2	Net Profit / (Loss) for the period							
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(15.96)	(64.50)	(16.17)	(24.31)	121.51	(16.17)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(15.96)	(64.50)	(16.17)	(24.31)	121.51	(16.17)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(15.96)	(64.50)	(16.17)	(24.31)	121.51	(16.17)	
5	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	(15.96)	1,511.99	(16.17)	(24.31)	1,698.00	` ′	
6	Equity Share Capital	2,427.80	2,427.80	2,427.80	2,427.80	2,427.80	2,427.80	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown							
	in the Audited Balance Sheet of the previous year*#	-	-	-	-	-	-	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)**							
	(for continuing and discontinued operations) -							
	1. Basic:	(0.07)	(0.27)	(0.07)	(0.10)	0.50	(0.07)	
	2. Diluted:	(0.07)	(0.27)	(0.07)	(0.10)	0.50	(0.07)	

The standalone and consolidated audited financial results of the company for the quarter and year ended 31st March, 2022 have been August, 2022. The Statutory Auditors of the Company have reviewed above results for quarter ended 30th June, 2022.

Note:- The above is an extract of the detailed format of quarter ended financial results for 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges Website- www.bseindia.com and on the company's website- www.innovassynthinvestments.in For and on behalf of the Board of Directors of

Innovassynth Investments Limited Sameer Pakhali Sandesh Mhadalkar

Place : Khopoli Date: 14th August, 2022

Director DIN: 08929791



ठिकाण : मंबर्ड

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२२

CIN: L24110MH1992PLC066364 **नोंदणीकृत कार्यालय:** ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग, ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मंबई–४०० ०५३ दूरध्वनी: ०२२ ४००१ २०११, फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११, ईमेल: info@marksanspharma.com

दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय परिणाम

	(क्त. दशलक्षामध्ये शेअर डेटा वग							
			स्वतंत्र		एकत्रित			
अनु. क्र.	तपशील	संपलेले तीन महिने		संपलेले मागील वर्ष	संपलेले तीन महिने		संपलेले मागील वर्ष	
77.		३०.०६.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२	३०.०६.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
9	कार्यातून एकूण उत्पन्न	9,024.28	9,६99.६9	७,००५.४०	४,५०२.६७	३,५४८.४६	१५,३२६.९२	
२	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२५७.०४	३४१.७८	9,384.0८	७६४.४५	080.८8	२,४७५.११	
3	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१९२.०६	२८९.०६	9,038.८८	६०१.८४	६२६.००	१,८६८.१४	
8	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	982.90	२८८.५७	9,080.38	६७९.६२	६७९.०८	२,३७०.९७	
ч	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१ प्रत्येकी)	४०९.३१	४०९.३१	४०९.३१	४०९.३१	४०९.३१	४०९.३१	
Ę	प्रतिभागावर मिळकत (दर्शनी मूल्य रू.१ प्रमाणे)							
	– मूलभूत :	0.80	0.09	२.५४	٩.४६	9.49	8.49	
	– सौम्यिकृत :	0.80	0.09	२.५४	٩.४६	9.49	8.49	
नोंटी-		1						

उपरोक्त परिणाम हे सेबी (सुचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२२ रोजी अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरूपाचे निष्कर्ष आहेत. अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे तपशीलवार स्वरूप www.nseindia.com आणि www.bseindia.com येथे आणि कंपनीची वेबसाईट www.marksanspharma.com वर देखील उपलब्ध आहे.

> मार्कसन्स फार्मा लिमिटेड करिता मार्क सलदान्हा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

> > DIN: 00020983

www.marksanspharma.com

ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडून ई-संवाद प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, भागधारकांना खालील चरणांचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते: १. प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारकांना companysecretary@marksanspharma.com वर ई–मेलद्वारे नाव, फोलिओ नंबर, मोबाइल नंबर, ई-मेल पत्ता, स्वयं साक्षांकित शेअर सर्टिफिकेट (दोन्ही बाजूंच्या) पॅन/आधारच्या स्कॅन केलेल्या प्रती प्रदान करण्याची विनंती केली जाते किंवा वैकल्पिकरित्या,

हेच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंकद्वारे करा: https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx. २. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि

मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.